



मिरा भाईदर महानगरपालिका

मुख्य कार्यालय, भाईदर (प.),
छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, ता. जि. ठाणे - ४०१ १०१.

जा. क्र. मि.भा./मनपा/नर/-२६७१---/२०२३-४ दिनांक :- १०/१०/२०२३

प्रति,

जमीन/जागामालक - श्री. भरत मिठालाल जैन, श्री. मिठालाल आर. जैन व श्री. धर्मण शनिवार पाटील व इतर
अधिकार पत्रधारक - मे. सोनम बिल्डर्स
द्वारा - वास्तुविशारद - मे. डि. एन. पटेल अंड असोसिएट्स

विषय :- मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील मौजे - गोडदेव

सर्वे क्र./हिस्सा क्र. ३२७/११३०, १४, १५, २१, २२३०, २४, ३२८/१३०,

३४०/१३०, १३०, १३०, ५३०, १३०, ३३९/१३०, ३४१/१३०. या जागेत नियोजित बांधकामास बांधकाम
प्रारंभपत्र मिळणेवाबाबत.

संदर्भ :- १) आपला दि. १२/०८/२०१३ चा अर्ज.

२) मे. सक्षम प्राधिकारी नागरी संकुलन ठाणे यांचेकडील आदेश क्र.

यु.एल.सी./टी.ए/टे.न.६/भाईदर/एस.आर-१४०२, दि. २४/०६/२००३, नवघर/भाईदर
/एसआर-४१७ + १३१८, दि. २७/०१/२००४, एसआर-५०३, दि. ०५/०७/२००५,

भाईदर/एसआर-३८९/गोडदेव/एसआर-२४, दि. १५/०२/२०००, भाईदर/एसआर-२०८,

दि. ०९/११/२०००, गोडदेव/एसआर-७६१, दि. ०५/११/२००७, भाईदर/एसआर-११७६,

दि. ३०/०७/१९११, नवघर/भाईदर/एसआर-४१७ + १३१८, दि. २७/०१/२००४,

भाईदर/एसआर-७४, दि. ३१/०१/१९१४, भाईदर/एसआर-१३१०, दि. २६/०२/२००६,

गोडदेव/एसआर-१५० + १०६१, दि. १५/०२/२०००, गोडदेव/एसआर-५६७ + १४२३,

दि. ०५/०४/२००४ ची मंजूरी.

३) मा. जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडील अकृषिक परवानगी

आदेश क्र. महसुल/क-१/टे-१/एनएपी/एसआर-११२/२००३ दि. १७/११/२००३; एसआर-

६४/२००५, दि. ३०/०६/२००५; एसआर-२५५/२००७, दि. १६/०१/२००८; एसआर-

६९/२००६, दि. ०८/०५/२००६; एसआर-६८/२००६, दि. ०८/०५/२००६; एसआर-

३०/२००८, २९/०२/२००८; एसआर-७०/०६ दि. ०८/०५/२००६;

४) मुंबई महानगर प्रदेश विकास मंडळ यांचेकडील

पत्र क्र. एमएमआरडीए/आरएचडी/आरएचएस-११६/१३/१४१ दि. २६/०९/२०१२ व दि. २६/०३/२०१३

अन्वयेची मुदतवाढ व पत्र. क्र. एमएमआरडीए/आरएचडी/आरएचएस-११६/१२/५४१,

दि. २२/११/२०१२ चे पत्र.

५) अग्निशमन विभागाकडील पत्र क्र. मनपा/अग्नि/३१४/२०१३-१४, दि. १२/०६/२०१३ अन्वये
तात्पुरता नाहरकत दाखला.

६) दी इस्टेट इन्हेस्टमेंट कंपनी प्रा.लि. यांचे पत्र क्र. आरई-३७८, दि. २३/०७/०३

आरई-५२२, दि. २८/०७/०४ अन्वयेचा नाहरकत दाखला तसेच क्र. ईआय/एनओसी/

१४४/००९, दि. २८/१२/०९ अन्वये नाहरकत दाखला. आरई-३७९, दि. २३/०७/०३; आरई-

७०२, दि. ३०/०१/०६; आरई-७०१, दि. ३०/०१/०६; आरई-१५८/१०, दि. १७/०२/१०,

५२५, दि. २८/०७/२००४, १८५, दि. २६/०५/१८, ६३४, दि. १७/०८/२००५, ३७४,

दि. २३/०७/०३, ३८२, दि. २३/०७/०३, ५२७, दि. २८/०७/०४ अन्वयेचा नाहरकत दाखला

७) या कार्यालयाचे पत्र क्र. मिभा/मनपा/नर/७३४/२०११-१२, दि. ३०/०५/२०११ अन्वये
सुधारीत बांधकाम परवानगी.

-: सुधारीत बांधकाम प्रारंभपत्र :-

(फक्त जोत्यापर्यंत)

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ४४, ४५ अन्वये व मुंबई प्रांतिक
महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २५३ ते २६१ विकास कार्य करण्यासाठी / बांधकाम
प्रारंभपत्र मिळण्यासाठी आपण विनंती केले नुसार मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील मौजे - गोडदेव
सि.स.न./सर्वे क्र./हिस्सा क्र. ३२७/११३०, १४, १५, २१, २२३०, २४, ३२८/१३०, ३४०/१३०, ५३०, १३०,
३३९/१३०, ३४१/१३०. या जागेतील रेखांकन, इमारतीचे बांधकाम नकाशांस खालील अद्याचे
अनुपालन आपणाकडून होण्याच्या अधीन राहून ही मंजूरी देण्यात येत आहे.

१) सदर भुखंडाचा वापर फक्त बांधकाम नकाशात दर्शविलेल्या रहिवास + वाणिज्य भाईदर
वापरासाठीच करण्याचा आहे.

२) सदरच्या बांधकाम परवानगीने आपणास आपल्या हक्कात नसलेल्या जागेवर
कोणतेही बांधकाम करता येणार नाही.

- ३) मंजूर नकाशाप्रमाणे जागेवर प्रत्यक्ष मोजणी करून घेणेची आहे व त्यांची तालुका निरिक्षक भूमि अभिलेख ठाणे यांनी प्रमाणीत केलेली नकाशाची प्रत या कार्यालयाच्या अभिलेखार्थ दोन प्रतीमध्ये पाठ विणेची आहे व त्यास मंजूरी घेणे आवश्यक आहे.
- ४) सदर भूखंडाची उपविभागणी महानगरपालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येणार नाही. तसेच मंजूर रेखांकनातील इमारती विकसीत करण्यासाठी इतर/दुस-या विकासकास अधिकार दिल्यास / विकासासाठी प्रधिकृत केल्यास दुव्यम / दुस-या विकासकाने मंजूर बांधकाम नकाशे व चटई क्षेत्राचे व परवानगीत नमूद अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यास/पालन न केल्यास या सर्व कृतीस मुळ विकासक व वास्तुविशारद जबाबदार राहील.
- ५) या जागेच्या आजुबाजुला जे पुर्वीचे नकाशे मंजूर झाले आहेत त्याचे रस्ते हे सदर नकाशातील रस्त्याशी प्रत्यक्ष मोजणीचे व सिमांकनाचे वेळी सुसंगत जुळणे आवश्यक आहे. तसेच या जागेवरील प्रस्तावीत होणा-या बांधकामास रस्ते संलग्नित ठे वणे व सार्वजनिक वापरासाठी खुले ठे वणेची जबाबदारी विकासक/ वास्तुविशारद / धारक यांची राहील. रस्त्याबाबत व वापराबाबत आपली / धारकाची कोणतीही हरकत असणार नाही.
- ६) नागरी जमीन धारणा कायदा १९७६ चे तरतुदीना व महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम च्या तरतुदीस कोणत्याही प्रकारची बाधा येता कामा नये व या दोन्ही कायदयान्वये पारीत झालेल्या व यापुढे वेळोवेळी होणा-या सर्व आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विकासक व वास्तुविशारद इतर धारक यांची राहील.
- ७) रेखांकनात /बांधकाम नकाशात इमारतीचे समोर दर्शविण्यात / प्रस्तावीत करण्यात आलली सामासीक अंतराची जागा ही सार्वजनिक असून महानगरपालिकेच्या मालकीची राहील व या जागेचा वापर सार्वजनिक रस्त्यासाठी /रस्ता रुद्दीकरणासाठी करण्यात येईल. याबाबत अर्जदार व विकासक व इतर धारकांचा कोणताही कायदेशीर हक्क असणार नाही.
- ८) मालकी हक्काबाबतचा वाद उत्पन्न झाल्यास त्यास अर्जदार, विकासक, वास्तुविशारद, धारक व संबंधीत व्यक्ती जबाबदार राहील. तसेच वरील जागेस पोच मार्ग उपलब्ध असल्याची व जागेच्या हड्डी जागेवर प्रत्यक्षपणे जुळविण्याची जबाबदारी अर्जदार, विकासक, वास्तुविशारद यांची राहील. यामध्ये तफावत निर्माण झाल्यास सुधारीत मंजूरी घेणे क्रमप्राप्त आहे.
- ९) मंजूर रेखांकनातील रस्ते, ड्रेनेज, गटारे व खुली जागा (आर.जी.) अर्जदाराने / विकासकाने महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे पुर्ण करून सुविधा सार्वजनिक वापरासाठी कायम स्वस्यी खुली ठे वणे बंधनकारक राहील.
- १०) मंजूर रेखांकनातील इमारतीचे नियमावलीनुसार जोत्याचे प्रमाणपत्र प्राप्त केल्याशिवाय उर्वरीत बांधकाम करण्यात येऊ नये.
- ११) महानगरपालिका उद्वाहन, अग्निशामक तरतुद, पाण्याची जमिनीवरील व इमारतीवरील अशा दोन टाक्या, दोन इलेक्ट्रीक पंपसेट सह तरतुद केलेली असली पाहिजे.
- १२) महानगरपालिका आपणांस बांधकामासाठी व इतर कारणासाठी पाणी पुरवठा करण्याची हमी घेत नाही. याबाबतची सर्व जबाबदारी विकासक/धारक यांची राहील. तप्पेच सांडपाण्याची सोय व मैलविसर्जनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी विकासकाची/ धारकाची राहील.

- १३) अर्जदाराने स.नं., हि.नं., मौजे, महानगरपालिका मंजूरी, बिल्डरचे नाव, आर्किटेक्टचे नाव, अकृषिक मंजुरी व इतर मंजुरींचा तपशील दर्शविणारा फलक प्रत्यक्ष जागेवर लावण्यात आल्यानंतरच इतर विकास कामास सुखात करणे बंधनकारक राहील. तसेच सर्व मंजुरीचे मुळ कागदपत्र तपासणीसाठी/निरीक्षणासाठी जागेवर सर्व कालावधीसाठी उपलब्ध करून ठे वणे ही वास्तुविशारद व विकासक यांची संयुक्त जबाबदारी आहे. अशी कागदपत्रे जागेवर प्राप्त न झाल्यास तातडीने काम बंद करण्यात येईल.
- १४) मंजुर रेखांकनातील इमारतीचे बांधकाम करण्यापुर्वी मातीची चाचणी (Soil Test) घेऊन व बांधकामाची जागा भूकंप प्रवण क्षेत्राचे अनुषंगाने सर्व तांत्रिक बाबी विचारात घेऊन (Specifically earthquake of highest intensity in seismic zone should be considered) आर.सी.सी. डिझाईन तयार करून संबंधीत सक्षम अधिका-यांची मंजुरी घेणे. तसेच इमारतीचे आयुष्यमान, वापर, बांधकाम चालू साहित्याचा दर्जा व गुणवत्ता व अग्नि क्षमण व्यवस्था याबाबत नेशनल बिल्डिंग कोड प्रमाणे तरतुदी करून कार्यान्वीत करणे तसेच बांधकाम चालू असतांना तांत्रिक व अंतांत्रिक कार्यवाही पुर्ण करून त्याची पालन करण्याची जबाबदारी अर्जदार, विकासक, स्ट्रक्चरल अभियंता, वास्तुविशारद, बांधकाम पर्यवेक्षक, धारक संयुक्तपणे राहील.
- १५) रेखांकनातील जागेत विद्यमान झाडे असल्यास तोडण्यासाठी महानगरपालिकेची व इतर विभागांची पुर्व मंजुरी प्राप्त करणे बंधनकारक आहे. तसेच खुल्या जागेत वृक्षारोपण करण्यात यावे.
- १६) मंजुर बांधकाम नकाशे व जागेवरील बांधकाम यामध्ये तफावत असल्यास नियमावलीनुसार त्वारीत सुधारीत बांधकाम नकाशांना मंजुरी घेणे बंधनकारक आहे अन्यथा हे बांधकाम मंजुर विकास नियंत्रण नियमावलीनुसार अनधिकृत ठरते त्यानुसार उक्त अनधिकृत बांधकाम तोडण्याची कार्यवाही करण्यात येईल.
- १७) बांधकाम साहित्य रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी ठे वता येणार नाही. याबाबतचे उल्लंघन झाल्यास महानगरपालिकेकडून आपणाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
- १८) इमारतीचे बांधकामाबाबत व पुर्णत्वाबाबत नियमावलीतील बाब क्र.४३ ते ४६ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची संपुर्ण जबाबदारी विकासक, वास्तुविशारद, स्ट्रक्चरल अभियंता, बांधकाम पर्यवेक्षक व धारक यांची राहिल.
- १९) महानगरपालिकेने मंजूर केलेले बांधकाम नकाशे व बांधकाम प्रारंभ पत्र रद्द करण्याची कार्यवाही खालील बाबतीत करण्यात येईल व मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ व महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार संबंधिताविरुद्ध विहीत कार्यवाही करण्यात येईल.
- १) मंजुर बांधकाम नकाशाप्रमाणे बांधकाम न केल्यास.
- २) मंजुर बांधकाम नकाशे व प्रारंभ पत्रातील नमुद सर्व अटी व शर्तीचे पालन होत नसल्याचे निर्दर्शनास आल्यास.
- ३) प्रस्तावित जागेचे वापरात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ व इतर अधिनियमान्वये प्रस्तावाखालील जागेच्या वापरात बदल होत असल्यास अथवा वापरात बदल करण्याचे नियोजित केल्यास.
- ४) महानगरपालिकेकडे सादर केलेल्या प्रस्तावात चुकीची माहिती व विधी ग्राहयता नसलेली कागदपत्रे सादर केल्यास व प्रस्तावाच्या अनुसंगप्रमाणे महानगरपालिकेची दिशाभूल केल्याचे निर्दर्शनास आल्यास या अधिनियमाचे कलम ३५६ अन्वये कार्यवाही करण्यात येईल.



- २०) प्रस्तावीत इमारतीमध्ये तळमजल्यावर स्टिल्ट' (Stilt) प्रस्तावीत केले असल्यास स्टिल्टची उंची मंजुर बांधकाम नकाशाप्रमाणे ठे वण्यात यावी व या जागेचा वापर वाहनतळासाठीच करण्यात यावा.
- २१) मंजुर विकास योजनेत विकास योजना रस्त्याने / रस्ता संदीकरणाने बाधीत होणारे क्षेत्र ----- चौ.मी. महानगरपालिकेकडे हस्तांतर केले असल्याने व हया हस्तांतर केलेल्या जागेच्या मोबदल्यात आपणांस अतिरिक्त चटई क्षेत्रांचा लाभ/ मंजुरी देण्यात आली असल्याने सदरचे क्षेत्र कायमस्वरूपी खुले, मोकळे, अतिक्रमणविरहीत ठे वण्याची जबाबदारी विकासकाची राहील. तसेच या जागेचा मालकी हक्क इतरांकडे कोणत्याही परिस्थितीत व केव्हाही वर्ग करता येणार नाही. तसेच या क्षेत्राचा इतरांकडून मोबदला आपणांस इतर संबंधितास व धारकास स्विकारता येणार नाही.
- २२) मंजूर बांधकाम नकाशातील १५.० मी. पेक्षा जास्त उंचीचे इमारतीचे अग्निशमन व्यवस्थेबाबत सक्षम अधिका-याचे 'ना हरकत प्रमाणपत्र' सादर करणे बंधनकारक आहे.
- २३) मंजुर रेखांकनाच्या जागेत विद्यमान इमारत तोडण्याचे प्रस्तावीत केले असल्यास विद्यमान बांधकामक्षेत्र महानगरपालिकेकडून प्रमाणीत करून घेतल्यानंतर विद्यमान इमारत तोडून नवीन बांधकामास प्रारंभ करणे बंधनकारक आहे.
- २४) प्रस्तावातील इमारतीचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर नियमाप्रमाणे पुर्ण झालेल्या इमारतीस प्रथम वापर परवाना प्राप्त करून घेणे व तदनंतरच इमारतीचा वापरासाठी वापर करणे अनिवार्य आहे. महानगरपालिकेकडून वापर परवाना न घेता इमारतीचा वापर चालु असल्याचे निर्दर्शनास आल्यास वास्तुविशारद, विकासक व धारक यांच्यावर व्यक्तीशः कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
- २५) पुर्वविकसीत / नव्याने पुर्ण होणा-या इमारतीमध्ये विद्यमान रहिवाशांना सामावून घेण्याची कायदेशीर जबाबदारी वास्तुविशारद, विकासक व धारक यांची राहील. याबाबतची सर्व कायदेशीर पुर्तता (विकासकाने रहिवाशांसोबत करावयाचा करारनामा व इतर बाबी) विकासकाने /धारकाने करणे बंधनकारक राहील.
- २६) या मंजुरीची मुदत दि..... पासून दि..... पर्यंत राहील. तदनंतर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे तरतुदीनुसार विहित कालावधीसाठी नुतनीकरण करण्यात येईल अन्यथा सदरची मंजुरी कायदेशीररीत्या आपोआप रद्द होईल.
- २७) सदरच्या आदेशातील नमूद अटी व शर्तीचे पालन करण्याची जबाबदारी अर्जदार, वास्तुविशारद, विकासक, अधिकार पत्रधारक, बांधकामपर्यवेक्षक स्ट्रक्चरल अभियंता व धारक यांची राहील.
- २८) सदर जागेच्या मालकीबाबत व न्यायालयात दावा प्रलंबीत नसल्याबाबत आपण सदरच्या प्रमाणपत्र दि. रोजी दिलेले आहे. याबाबत काहीही विसंगती आढळून आल्यास दिलेली परवानगी रद्द करण्यात येईल.



२१) यापूर्वी पत्र क्र. दि. अन्वये /यासोबतच्या मंजूर रेखांकनात
प्रस्तावित केलेल्या इमारतीचे बांधकाम खालीलप्रमाणे मर्यादित ठे वून त्यानुसार कार्यान्वयीत करणे बंधनकारक राहिल.

| अ.क्र. | इमारतीचे नांव/प्रकार | संख्या | तळ + मजले | प्रस्तावित बांधकाम क्षेत्र चौ.मी. |
|--------|----------------------|--------|---|-----------------------------------|
| १ | बी (आर-१) | १ | पार्ट तळ + २० | ८१९९.८६ |
| २ | बी (आर-२) | १ | पार्ट तळ + २१ पार्ट | १०७८५.८३ |
| ३ | ओ-१ | १ | बेसमेंट १ + बेसमेंट २ + पोडियम + तळ + २१ पार्ट | १२०४८.८१ |
| ४ | (ओ,बी,सी) २ | १ | बेसमेंट १ + बेसमेंट २ + पोडियम + स्टिल्ड + सर्किंस एरिया + २० | ३८२१०.९५ |
| एकूण | | | | ६९२४५.४५ चौ.मी. |

- ३०) यापूर्वीचे पत्र क्र. नपा/नर/...../...../..... दिनांक
अन्वये देण्यात आलेली मंजूरी रद्द करण्यात येत आहे.
- ३१) जागेवर रेन वॉटर हावेस्टर्नगची व्यवस्था करणे तसेच अग्निशमन व्यवस्था करणे व अग्निशमन विभागाकडील नाहरकत दाखला सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- ३२) प्रस्तावित इमारतीसाठी भोगवटा दाखल्यापूर्वी प्रती सदनिका १०० लिटर या क्षमतेची सौर उर्जा वरिल पाणी गरम करण्याची व्यवस्था (सोलार वॉटर हिटिंग सिस्टीम) बसवून कार्यान्वयीत करणे व त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडील नाहरकत दाखला सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- ३३) भोगवटा दाखल्यापूर्वी वृक्ष प्राधिकरणाकडील नाहरकत दाखला सादर करणे बंधनकारक राहिल.
- ३४) भोगवटा दाखल्यापूर्वी अग्निशमन विभागाकडील तात्पूरता नाहरकत दाखल्यामधील अटीशर्तीची पूर्तता करून अंतिम नाहरकत दाखला सादर करणे बंधनकारक राहिल.
- ३५) भाडेतत्वावरील गृहनिर्माण योजनेच्या अनुसंधाने महानगरपालिकेने अतिरिक्त सोईसुविधा शुल्कबाबतचे धोरण निश्चित झाल्यास उक्त शुल्काचा भरणा करणे बंधनकारक राहिल.
- ३६) भाडेतत्वावरील गृहनिर्माण योजनेतील इमारतीचे काम प्रथम प्राधान्याने चालू करणे व त्याअनुषंगीक इमारती पूर्ण करणे बंधनकारक राहिल. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे निर्देशप्रमाणे कामाची प्रगती, कामाची गुणवत्ता इ. ठेवणे बंधनकारक राहील.
- ३७) भोडेतत्वावरील गृहनिर्माण योजनेबाबत शासनाकडून धोरण बदल / निर्देश असल्यास तसेच पर्यावरण विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे निर्देश असल्यास त्याप्रमाणे रेखांकन / बांधकाम नकाशे सुधारीत करणे बंधनकारक राहिल.
- ३८) जोत्याच्या दाखल्यापूर्वी भूखंडनिहाय मोजणी नकाशा सादर करणे बंधनकारक राहिल.
- ३९) ज्योत्याच्या दाखल्यापूर्वी महसूल विभागाकडील सुधारीत अकृतिक आदेश सादर करणे बंधनकारक राहिल.
- ४०) एम.एम.आर.डी.ए. यांचेकडील रेखांकन मंजूरी व इरादापत्र (Location Clearance) मधील अटीशर्तीचे पालन करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- ४१) जोत्याच्या दाखल्यापूर्वी नागरी सुविधा क्षेत्र महानगरपालिकेस हस्तांतरीत करून तसा महानगरपालिकेच्या नावेचा निर्विवाद ७/१२ उतारा सादर करणे बंधनकारक राहिल.
- ४२) पर्यावरण विभागाकडील नाहरकत दाखल्यामधील अटीशर्तीचे पालन करणे व त्यांची पूर्तता करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- ४३) मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडील अकृतिक परवानगीमधील अटीशर्तीचे पालन करणे बंधनकारक राहिल.
- ४४) मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २६३ अन्वये भोगवटा दाखला घेणे आपणावर बंधनकारक राहिल.
- ४५) इमारत पूर्ण झाल्यानंतर बांधकाम परवानगी मधील नमुद अटी व शर्तीचे पालन केल्याशिवाय बांधकाम पुर्णत्वाचे प्रमाणपत्र व भोगवटा दाखला देण्यात येणार नाही. अटीची पूर्तता न केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ व मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ अन्वये विकासकावर गुन्हा नोंद करून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

मनपा/नर/२३७९/९३ १९४८

दि. १९/१०/२०१३
(१९१९)

आयुक्त

मिरा भाईदर महानगरपालिका

प्रत - माहितीसंव व पुढील कार्यवाहीसंव

१) प्रभाग अधिकारी

प्रभाग कार्यालय क्र. ०६



